

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ८/२९६/२०
दिनांक १२/०२/२०२१

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ५६डीओ०१२६०९३०१ अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन किशोर बळीराम मढवी अशी नोंद आहे. तसेच संदर्भित मिळकतीचे एकुण १०० चौ. फुट क्षेत्रफळ आहे.

श्री. युक्ती भगवान पाटील रा. गायकवाड पाडा जवळ, उल्हासनगर-५ यांनी दिनांक ०१/०२/२०२१ रोजी (ना.सु. केद्र टोकन क्र. ४१२०२१००००९८६४) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री. युक्ती भगवान पाटील अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२०-२०२१ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- २) श्री. किशोर बळीराम मढवी (लिहुन देणार) व श्री. युक्ती भगवान पाटील यांचे दरम्यानचे नोटरी केलेले अनौदणीकृत खरेदी खत (अ. क्र. जी-२१/५८, दिनांक १२/०१/२०२१) ची छायांकित प्रत.
- ३) नोटरी केलेली ताबापावती (अ. क्र. जी-२१/६०, दिनांक १२/०१/२०२१) ची प्रत.
- ४) नोटरी केलेली हमीपत्र (अ. क्र. जी-२१/६१, दिनांक १२/०१/२०२१) ची प्रत.
- ५) दिनांक १५/०१/२०२१ रोजीचे दैनिक धम्म शासन या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.
- ६) मनपाकडील प्रतिज्ञापत्राची प्रत. इत्यादी कागदपत्र सादर केली आहेत.

उपरोक्त कागदपत्रान्वये संदर्भित मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री. युक्ती भगवान पाटील अशी नोंद करणेसाठी सदर प्रकरण कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर

लिपिक

विषयांकीत प्रकरणी सादर करण्यात येते की, दिनांक / / २०२१ रोजी संदर्भित मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी केली असुन अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. ५६डीओ०१२६०९३०१ करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री. युक्ती भगवान पाटील अशी नोंद वर्ष २०२०-२१ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	12 0113
Date	24/2/21
Sign	J



ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

उल्हासनगर महानगरपालिका

दुरव्यनी क्र. 95251-2720116/125

विस्तार क्र. 238

फॉक्स क्र. 2720104

No. UMC:TD:UNIT-8: 296 :20
Token No. 41202100001864

Date : 29/02/2021
Sr.No. 56DO012609301

TO,
SHRI YUKTI BHAGWAN PATIL
NR. GAIKWAD PADA, ULHASNAGAR-5

Sub: Mutation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No. **56DO012609301** of Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated: 01/02/2021


Sir,

Your name has been entered in place of **KISHOR BALIRAM MADHVI** Unde Serial No. --
Ward No. **56** Prop. No. **56DO012609301** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutation on the basis of the following documents.

- | | | |
|--|--|--|
| 1. Copy of Sale Deed & Index- II Registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No. ----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. ----- | Dt ----- |
| 4. deed Declartion registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registd with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt ----- | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond / Cansent Affidavit/ POSSESSION LETTER Relinquishment of rights | No. G-21/61 | Dt 12/01/2021 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely DAILY DHAMMA SHASAN | No.----- | Dt 15/01/2021 |
| 12. Registered Will | No. ----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Applicant Pratgyaptra | No.----- | Dt 01/02/2021 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary/ Executive Magistrate namely AGREEMENT FOR SALE/ POSSESSION LETTER | No. G-21/58
No. G-21/60 | Dt 12/01/2021
Dt 12/01/2021 |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

5/11/21
98224/6995

9/11/21
22